

६७. महाराष्ट्रातील मराठा आरक्षण मागणी आणि वास्तविकता

डॉ लक्ष्मण भिमराव डोंगरे
प्रोफेसर व राज्यशास्त्र विभागप्रमुख
हुतात्मा जयवंतराव पा. कॉलेज
हिमायतनगर जि. नांदेड
जाधव संतोष दत्तराम
संशोधक विद्यार्थी
पीपल्स कॉलेज नांदेड

महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या काही दशकापासून मराठा आरक्षण हा प्रश्न मोठ्या प्रमाणावर चर्चिला जात आहे मराठा समाजाच्या आरक्षण मागणी संदर्भात चर्चा करत असताना प्रस्तुत शोधप्रबंधाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाची मागणी आणि मराठा समाजामधील असणारे समाज गैरसमज आणि खच्या अर्थने समाजाचे आरक्षणाप्रती असलेली वास्तविकता हे या प्रबंधाच्या माध्यमातून स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे या बाबतीत मराठ्यांचा पूर्वइतिहास पाहिला तर असे दिसते की भारतातील पहिला इतर मागासवर्गीय आयोग म्हणजे 1953 चा काकासाहेब कालेलकर आयोग होय या आयोगाचे काम इतर मागासवर्गीयांच्या जाती निश्चित करणे व त्यांच्या उन्नतीसाठी सूचना करणे तसेच या आयोगापूर्वी देखील ब्रिटिश राजवटीमध्ये आठ आयोग जाती निश्चिती बाबत माहिती गोळा करण्यासाठी मांडले गेलेले होते. त्यांनी जो निष्कर्ष काढलेला असा होता की शृंखलांचे लोक म्हणजे ब्राह्मणेतर लोक व शेतीवर उपजीविका करणारे लोक यांचा समावेश मागासवर्गात करावा कालेलकर समितीने याच निकषावर एकूण 2399 जाती निश्चित केल्या यामध्ये मराठा समाजाचा उल्लेख केलेल्यांची दिसते परंतु अद्वाल लागू करण्यात आलेला नाही पुढे 1978 मध्ये मंडल आयोगाची स्थापना करण्यात आली या आयोगाने 3743 एवढ्या जाती निश्चित केल्या म्हणजेच कालेलकर समिती पेक्षा आणखी जास्त 1344 जाती यामध्ये सामील झाल्या परंतु मुळात शेतीवर उपजीविका करणाऱ्या मराठा समाजाला यामधून वगळण्यात आले

तर दुसरीकडे देशभरामध्ये मराठा समाजासारखेच जीवन जगणारे जाट कुमी आहेरी
 यादव रेडी गौडा नायर अशा समाजाचा समावेश केला गेलेला आहे महाराष्ट्रातील
 माळी कुणबी धनगर वंजारि तेली यांचाही समावेश मंडळ आयोगाकडून करण्यात
 आलेला आहे भारतात आरक्षण संदर्भात इंदिरा सहानी रिपोर्टनुसार 50 ची पर्यादा
 घातलेली आहे पण वर्तमान परिस्थितीमध्ये आपल्या देशात 50 टक्के व अर्थिक
 प्रमाणात आरक्षण देणारे राज्य मोठ्या प्रमाणावर आहेत केरळ 72 टक्के कर्नाटक
 69टक्के आंध्रप्रदेश 65 टक्के राजस्थान देखील 65 टक्के तर महाराष्ट्र मध्ये 52
 टक्के आरक्षण देण्यात आलेला आहे जून 2004 मध्ये महाराष्ट्र सरकारच्या जीआर
 83 व्या घटनादुरुस्तीद्वारे मराठा कुणबी व कुणबी-मराठा यांना आरक्षणाचा लाभ
 मिळावा असे स्पष्ट केले गेले पण आजही मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ
 भेटलेला नाही प्रसिद्ध समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले राजश्री शाहू महाराज
 डॉ. बी.आर. आंबेडकर यांनी महाराष्ट्रामध्ये समाजातील उपेक्षित समाजावर हा
 अन्याय आहे असे या आरक्षणाच्या समर्थकांना वाटते मराठा समाजाची आर्थिक व
 शैक्षणिक बाजू लक्षात घेतले तर अशी दिसते की मराठा समाजातील 80 टक्के
 तरुण हे दहावी नंतर शिक्षण सोडून देतात कारण त्यांचे आर्थिक परिस्थिती बिकट
 असते कुठल्याही शैक्षणिक सोयी सुविधा सवलती नसल्यामुळे तो समाज शैक्षणिक
 व्यवस्थेपासून दूर गेलेला आहे मराठा समाजाचे 80 टक्के लोक शेतीवर उपजीविका
 करतात आज मोठ्या प्रमाणात शेतीचे तुकडीकरन झालेले आहे शेती हे निसर्गावर
 अवलंबून असल्यामुळे नापीकी अवर्षण दुष्काळ अशा अनेक संकटांना त्यांना
 सामोरे जावे लागते यामध्ये 70 टक्के लोक हे जीरायती कोरडवाहू शेतीवर
 अवलंबून आहेत अर्थात ते शेतीचे मालक आहेत पण दारिद्यरिषेखाली जीवन
 जगतात महाराष्ट्रामध्ये आत्महत्या करणार्या शेतकऱ्यांमध्ये 70 टक्के प्रमाण हे
 मराठा समाजातील लोकांची आहे परिणामी आर्थिक दुर्बलतेतून त्यांचा सामाजिक
 स्थरही खालावलेला आहे आजही महाराष्ट्रातील 80 टक्के मराठा तरुण अशिक्षित
 आहेत म्हणून मागास आहे पर्यायाने तो आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी मोठ्या
 प्रमाणावर मागणी करत आहे शहरी भागात असणारा मराठा हा माथाडी कामगार
 हमाली करणे अशा निकृष्ट दर्जाची कामे करून जीवन जगत आहे आणि आरक्षणाचा
 लाभ समाजातील दुर्बल घटकांना मिळावा असेही शासनाचे धोरण असेल तर
 मराठा समाज या वर्गामध्ये अजूनही सामील होऊ शकला नाही हे दुर्दैव म्हणावे
 लागेल कुणबी मराठा एकच: भारतीय राज्यघटनेमध्ये 380 व्या कलमाद्वारे अशा
 समाजासाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे की जे आपल्या जातीच्या
 समाजाच्या आर्थिक व शैक्षणिक स्थिती मागास आहे अशा समाजासाठी आरक्षणाची

तरुद घटनेमध्ये केली गेलेली आहे आणि मराठा समाजाची स्थिती जर पाहिली तर
 यी प्रगास जाती सारखीच आहे महात्मा ज्योतिराव फुले यांनी समाजामध्ये समता
 प्रस्थापित करण्यासाठी सर्वप्रथम आरक्षणाची संकल्पना इंटर कमिशन समोर मांडली
 तसेच राजश्री शाहू महाराजांनी ब्राह्मण काश्य सेनवी पारसी इत्यादींना ओळखून
 सर्व शेषित समाजाला आरक्षणाची तरतूद उपलब्ध करून दिली आणि राजश्री शाहू
 महाराजांमुळेच मराठ्यासह बहुजन समाज हा मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक प्रवाहात
 आला संपूर्ण देशातील बहुजन समाजाची मुळे ही सिंधू संस्कृतीमध्ये आढळून येतात
 आणि सिंधू संस्कृती ही कृषी रचनेवर आधारित होती आणि मराठा समाज
 पूर्णपासूनच आज पर्यंत व पुढेही तो कुणबी आणि शेतकरी आहे संत तुकाराम
 महाराज राजश्री शाहू महाराज डॉ. पंजाबराव देशमुख सुख्खा गौरवाने स्वतःला
 कुणबी म्हणून घेत होते महात्मा फुलेंनी शिवरायांच्या पोवाडा मध्ये कुणब्याच्या
 राज र म्हणून त्यांचा उल्लेख केला दिसतो मराठा समाज कुणबी असल्याचे असंख्य
 पुरावे देता येतात मराठ कुणबी या दोन वेगळ्या जाती नसून त्या एकच आहेत
 ब्रिटिश काल 1881 पासून ते 1931 पर्यंतच्या म्हणजे 50 वर्षांच्या गॅजेटमध्ये अनेक
 ठिकाणी मराठ कुणबी एकच असल्याचा उल्लेख केलेला दिसतो तरीदेखील मराठा
 व कुणबी यांचा समावेश कुणबी या शब्दात होतो या दोघांमध्ये भेद दर्शवणे कठिण
 या दोन दोन्हींमध्ये ही परस्पर बेटी रोटी व्यवहार ही होतो दोघांचेही रूप रंग
 चालीरीती लग्नकार्य रीती रीवाज त्यामध्ये कुठल्याही फरक दिसून येत नाही बांधे
 गॅजेट पुणे the term kunbi includes two main class kunbi and marathas
 between whom it is difficult to draw a line Maratha and kunbi eat
 together intermarry and do not differ in appearance religion and
 Customs. म्हणजे मराठा व कुणबी यांच्यातील लग्न विधी एकच असल्याचा व
 मराठा व कुणबी एकच असल्याचा कोर्टचा निकाल शेती करणारा म्हणजे कुणबी
 प्राचीन कालखंड सिंधू संस्कृती शिवकाळ निजामशाही मोगल काळातही शेती
 करणारा समाज म्हणून मराठा समाजाकडे बघितले जाते गॅजेटर ऑफ इंडिया एम
 एस वर्धा डिस्ट्रिक्ट kunbi are regular agricultural cast in district. गॅजेटर
 ऑफ महाराष्ट्र शासन अमरावती डिस्ट्रिक्ट kunbi has come to be the ac-
 cepted type of all maratha cultivator सर्व मराठा शेतकरी कुणबी आहेत
 kunbi is worshipers of maru mahadev ganpati vithoba but specially
 of first name कुणबी मराठ्यांचे पूजेचे देव एकच आहेत गॅजेटर ऑफ इंडिया
 महाराष्ट्र शासन वर्धा डिस्ट्रिक्ट kunbi are regular agriculture casts of
 district कुणबी ही नियमित शेती करणारी जमात आहे तसेच निजाम काळामध्ये

हे मोठ्या प्रमाणावर मराठा समाज हा कुणबी मृणून ओळखला जात होता यासंपर्याप्ये बरेच पुरावे धाराशिव जिल्हा तहसील मध्ये भिळालेने आहेत तसेच क्रिटिश कालामध्ये तुळजापानीचे पुजारी कदम घोषे हे मराठा असूनही त्यांना कुणबी चे सर्व लागू आले देखील ते भिळवत आहेत उपरोक्त सर्व संदर्भात हे सिद्ध होते की शेती करणाऱ्या मराठा म्हणजेच कुणबी मृणून महाराष्ट्रातील सर्व शेती करणाऱ्या मराळ्यांना कुणबी या जातीने ओळखले जाते वरील प्रमाणे विविध पुराव्याच्या आधारे महाराष्ट्रात मराळ्यांना सरासकट कुणबी संबंधून शासनाच्या माझा जातीना भिळणारया सर्व सोयी सवलती मराळ्यांना भिळाव्यात अशी मागणी केली जात आहे मराठा समाजाच्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती संदर्भांमध्ये विविध विचारवत संशोधकांची मर्ते.

श्रीमंत कोकाटे यांच्या मर्ते मराठा समाज कसा मागास आहे सांगण्याचा म्रदल केळा गेला आहे मराठा समाजाचा सामाजिक संबंध धनगर, माळी, कुणबी, लेवा पाटील, वंजारी, इत्यादी शेतकरी जातीशी आहे त्यांचे राहणीमान कुलदेवता विवाह विधी अंत्यविधी भाषा उदरनिवाहाची साधने शेकणिक आर्थिक परिस्थिती याची रचनाही शेतकरी परिवाराशी सांगणारी आहे किंवळ्हा आजचा मराठा कुणबी मृणामध्ये असल्यामुळे तो सामाजिक स्वयं मागासच आहे कोकाटे सर यांनी छत्रती शिवाजी महाराजापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर विठोजीराव जाधव तुळाराम महाराजाचे अनेक ऐतिहासिक देऊले देऊन मराठा समाजाला मागासलेपणाची साक्ष दिली आहे त्याच्या मर्ते मराठा समाजातील अनेक महापुरुषांना जाती व्यवस्थेचे चटके सहन करावे लागलेले आहेत शिवाजी महाराज शाहू महाराज भास्कररावजी जाधव हे मराठा समाजाचे महापुरुष होते या महापुरुषांना धर्मव्यवस्थेचे चटके सहण करावे लागले महापुरुषांची अवस्था तर सर्वसमान्य जनतेची काय अवस्था असेल अशा दिलेल्या ऐतिहासिक बाबीवरलून मराठा समाजा उच्चवर्णांप्रीय किंवा पुढारलेला नसून सामाजिक स्वयं मागासलेला आहे सिद्ध होते तेळ्हा या लिखाणावरलून असे सांगता मर्ते की आजच्या मराठा हा मूळ कुणबी आहेत आज देखील परिचय महाराष्ट्र खानदेश मराठवाडा विदर्भ येथील मराठा यांच्यात सहज विवाह होतात त्याच्या चालीरीती राहणीमान भाषा मानसशास्त्रीय रचना एकसमान आहेत मराठा आणि कुणबी एकच आहेत मराठा हा मागासलेला आहे हे त्यांनी दिलेले अनेक ऐतिहासिक पुराव्यावरलून सट्ट होते.

शुभांगी गवाले यांच्या मर्ते आजवर घर व घराणेशाही प्रतिष्ठेच्या बुराख्यात अडकलेली आणि सुधारणावादी चलवलीपासून दूर राहिलेली मराठा स्वी बहुसळ्येने आज रस्त्यावर उत्तरी आहे आणि समाजातील अन्यायावाबवत जाब विचाराते आहे हे आशावादी चिन्ह आहे महाराष्ट्रवादी मर्थील सुधारणावादी चलवलीच्या वारूयाचा

We held our meetings here, and I am
glad to tell you that we had a large
turnout at each meeting. The members
of the club were very interested in
the work of the hospital, and
we were able to get a good
many contributions. We also
had a number of visitors from
other hospitals, who came to see
what we were doing. We were
able to show them our work
and to tell them about our
plans for the future. We
are looking forward to many
more successful meetings in
the future.

मुख्यं गदां याच्या नं आजवर घर व पराणेशाही प्रतिष्ठेत्या बुरुच्छन्
उपर्युक्तं ज्ञानं सुधारणावादी चलवलीपासून दूर गाहिलेली पराठा स्वे बहुसख्याने
ज्ञानं ज्ञानं सुधारणावादी चलवलीपासून दूर गाहिलेली पराठा स्वे बहुसख्याने

हाताची गंध नसलेली मराठा स्वी आजतागायते कुठेही घरादाराची पत इप्रत उगण्याचा आपले हक्क मागण्याचा तिळा उंबरयाबाहेर पडून आपल्या वाटचाला असलेली कुटुंबना म्हणा चार भिंतीआड दमछाक याविषयी दाद मागण्याचा कुठलाई अधिकार नव्हता या जनआंदोलनामुळे तिळा आज तो आवाज मिळालेला आहे की त्वातील अन्याय व शोषणाच्या विरोधात आता आवाज उठवेल असा प्रश्न गवाले यांनी आपल्या लिखाणा मधून मराठा तरुणीपुढे उभा केलेला आहे तसेच बहुतांशी मराठा स्त्रिया अनेक प्रश्न आणि ग्रासलेल्या शिक्षण रोजगाराबरोबरच आर्थिक स्तरावरही इतर अनेक समस्या तिची अडवणूक करताना दिसतात नेमका सहभागातून ऐकू येते एकाअर्धी तो या आर्थिक स्त्रिया मागासलेपणाचा प्रतिनिधी संताप आहे सामर्थपणे आंदोलनाची वाटचाल असलेले या तरुणीपैकी अनेक जणी आर्थिक अडचण सोसणारूया कुटुंबातील नातं सांगणारे आहेत.

पुरुषोत्तम खेडेकर यांच्या मते आजच्या स्पर्धेच्या व जागतिकीकरणाच्या युगात मराठ समाजाची अवस्था समाधानकारक नाही मराठा समाजाच्या आर्थिक क्षेत्र पाहिल्यास मराठ समाजात एक टक्का श्रीमंत 3: मध्यम उच्च माध्यम तर 96 टक्के गरीब ती गरीब श्रेणीत मोडतात हे असमतोल आहे समतोल समाजात 96 ते 58: समाज मध्य व उच्च मध्यम असावेत तर दर एक दोन टक्के समाज अतिश्रीमंत वा गरीब असावा इतर 96 टक्के मध्यम समाजाचा इतर समाजावर अंकुश राहतो त्यामुळे जीत श्रीमंत सत्ताधिश माजत नाहीत तर अति गरीब बांधव मरत नाहीत मध्यम उच्च मध्यम आर्थिक गट निर्माण होण्यासाठी मराठा युवकांनी शेती करायची झाल्यास औद्योगिक शेती करावी अन्यथा उद्योग व्यवसाय व्यापार सेवा क्षेत्र यातून समाजात फेसा ओढून आणावा याशिवाय भविष्यात युवक युवतीने जगभरातील अनेक क्षेत्रत आपले नाव कोरावे मराठा दबदबा निर्माण करावा आजचे शिवाजी संभाजी व्हावे तर मराठ समाजाची ओळख निर्माण होईल एकंदरीत समाजातील ही आर्थिक दरी कमी करावयाची असेल तर पारंपारिक शेती व्यवसाय सोडून सर्व क्षेत्रत आपण उतरणे यांनें आहे तसेच पुढे खेडेकर साहेब म्हणतात मी बालपणापासून शहरातील गोवारेसर्सी पॅटर्नच्या बोर्डिंग स्कूलमध्ये शिकलो गावाचा संबंध आला नाही आजची आय. एस. ए. मुले त्यांना गाव खेडेवाडी वस्ती तांडा तसेच एससी एसटी ओबीसी गोव्यांची माहिती नाही असे अधिकारी गावाचा विकास कोणता करणार पोपटपंची मध्ये गुणवंत ठरलेले मराठा तरुण व्यवहारात बाद होतात सामाजिक जीवनात सामाजिक भाषणह लागतात तिथे फेसा व विज्ञान तंत्रज्ञान दुव्यम ठरतात मराठा तरुणांनी आता ती ढांगे उघडून शहाणे झाले पाहिजे हत्ती होऊन झाडे मोडत बसण्यापेक्षा मुंगी

होऊन साखर खाने व्यवहारिक असते त्यासाठी मनातील लाज काज पंचकुळी 96 कुळी देशमुखकी सरकारकी पाटीलकी विसरणे गरजेचे आहे नोकरी मागणारे होण्यापेक्षा नोकरी देणारे क्वा उपरोक्त लिखाणाद्वारे अँड. खेडेकर साहेबांनी प्रांजल भूमिका ही आहे की आज मराठा समाज आणि मराठा समाजाचे तरुण दिशाहीन स्वस्थपात गरीबीच जीवन जगत आहेत यातून हा समाज बाहेर पडला पाहिजे म्हणून आज मराठा तरुणाने सदैव जागृत असणे गरजेचे आहे.

सुखदेव थोरात महाराष्ट्रातील शेतकर्यांची जीवधेणे दुरवस्था प्रत्येकाता माहित आहे लागोपाठ तोट्यात राहणारी शेती ही शेतकर्यांच्या आत्महत्येस कारणीभूत आहे सरकारचे व समाजाचे लक्ष हृदयद्रावक घटनांकडे जाते आत्महत्यांची दखल घेतली जाणे आवश्यक आहे परंतु कमी उत्पनामुळे जी उपासमार कुपोषण व मुलांची शिक्षणातून गळती तसे इतर दुष्परिणाम शेतीवर अवलंबून असणार्या कुटुंब चालवताना समस्या असते त्याकडे माझ सरकारचे पुरेसे लक्ष जात नाही हा दुष्परिणाम महाराष्ट्रातील शेतकर्यांनी नेटाने आणि असाहयपणे सहन करीत असतो यामध्ये महाराष्ट्रातील ग्रामीण भागात राहणारा मराठा मोठ्या प्रमाणामध्ये आढळतो संपूर्ण महाराष्ट्रात आणि विशेषता फार मोठ्या कोरडवाहू व डोंगराळ असलेल्या भागात शेती उत्पन्नावरील वारंवार होणारे चढउतार योग्य कशी धोरणाचा अभाव तसेच ते असलेल्या उपायोजना राबवण्याची सरकारची असमर्थ आहे सारे शेतकर्यांच्या गरीबीला कारणे उठवतात यामध्ये ग्रामीण भागात शेती करणारा मोठा समुदाय हा मराठा समाजातील आहे हे वास्तविकता नाकारता येत नाही म्हणून प्राध्यापक सुखदेव थोरात यांनी आपल्या लिखाणात शेतकर्यांची विभागणी करत असताना उच्च जातीमध्ये 46: शेती करणार्याचे प्रमाण दर्शविलेले आहे तेथे जातीमध्ये बहुतांश मराठा समाज असे संबंध घेतला तर आकडेवारीवरून मराठा समाजातील शेतकरी वर्गाची आर्थिक परिस्थिती ही खूप खालावलेली आहे हे लक्षात येते.

आ. ह. साळुंखे यांच्या मते मराठा हा समाज प्रामुख्याने शेती व्यवसायाशी निगडित असल्यामुळे शेतकरी व त्यांचे प्रश्न यांचा जवळचा संबंध आहे गेली अनेक वर्ष मराठा समाजाच्या काही मागण्या आहेत ते माझ मराठा समाज सरजामदार सत्ताधारी जमीनदार वगैरे आहेत अशी भावना समाजामध्ये रुजली आहे काही कुटुंबाच्या हातात सत्ता एकवटलेल्या हे खरे आहे तथापि त्यांच्या मध्ये संपूर्ण समाजाचे पाहणे अत्यंत चुकीचे आहे. मराठा समाजामध्ये अनेक सार आहेत बहुसंख्य लोक हलाखीचे जीवन जगत असून त्यांची मोठ्या प्रमाणावर दारिद्र्य जीवन जगत आहेत वर्षानुवर्षी अशा अनेक प्रश्नांची खदखद मराठा समाजामध्ये आहे आपले प्रश्न कोणी मांडत नाही त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही अशी या

समाजातील बहुसंख्या लोकांची भावना बनली आहे आपल्या मागण्या आपणच
 एकजुटीने समाजापुढे आणि शासनाकडे ठेवल्या पाहिजेत असा निर्णय हा सपूजने
 घेतला आहे याला काही तात्कालीन घटनांची निमित्त संपूर्ण राज्यभर मोर्चे निघालेले
 आहेत आणि मराठा आरक्षणाची मागणी मोठ्या रेठाने पुढे चालू आहे हे त्याचे एक
 कारण होऊ शकते एकंदरीत मराठा समाजामध्ये बोलताना भाऊबंदकी संदर्भाचा
 विचार घ्यावा लागेल समाजातील बहुसंख्या व्यक्ती शेतीच्या व्यवसायात आहेत
 शेतीचे असंख्य प्रश्न आहेत आणि काळ जसा पुढे सरकल तसे काही प्रश्न वाढत
 आहेत व तीव्र होत आहेत काही पिढ्यापूर्वी ज्यांच्याकडे 30-40 एकर जमिनी
 असेल आता त्या पिढ्याकडे जमिनीची वाटणी होत होती चार पाच दोन तीन वा
 प्रसंगी एक दीड एकर जमीन उरलेली आहे जेव्हा जमिनीचे क्षेत्र जास्त होते तेव्हाही
 आणि आताही क्षेत्र कमी झाल्यावर एक अनिष्ट गोष्ट जणू काही वारसा हक्कांना
 आपल्याला मिळालेले दिसत आहे आणि ती म्हणजे आपल्यातील भाऊबंदकिं वा
 अगदी बांधावरून भांडण ते भांडण कोणत्याही टोकाला नेण शिवीगाळापासून ते
 हानि होती मनस्ताप होतो आरोग्य गमावलं जातं स्वास्थ्य गमावल्यामुळे व्यसनाधीनता
 वाढते केवळ स्वतःच स्वास्थ्य गमावलं जात नाही तर त्यांच्याशी संघर्ष होतो
 याचेही स्वास्थ्य नष्ट केले जातात अत्यंत किरकोळ गोष्टीवरून देखील वैर निर्माण
 होत सुडभावना प्रचलित होते वाट्याला हिताचे आणि आनंदाचे काहीच येत नाही
 असंतोष असमाधान आणि नुकसान अशा गोष्टीच पदरात पडतात म्हणून मराठा
 समाजांना आज बदलत्या काळानुसार एकमेकांशी सहकाऱ्याने वागणे आवश्यक
 आहे हे सर्वांच्या हिताच्या अशा अनेक वडीलकीचे सल्ले समाजाला दिले जातात
 मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न बघितला तर मराठा मूक मोर्चात मराठा
 समाजाच्या आरक्षणाची मागणी ही एक बाब लक्षात घेतली की समाज घटकांनी
 मराठा आणि आरक्षण देऊ नये अशी धारणा नाही मराठा समाजात देखील मुठभर
 प्रस्थापित वळता 95 प्रतिशत समाज अत्यकृष्टी अत्यंत हलाकीत जीवन जगत
 आहे विशेषता मराठा समाजातील कोरडवाहू शेतकरी पूर्ण उद्घवस झाला आहे
 खुल्या प्रवर्गाचा शिक्का त्याच्या कपाळावर कायम मारल्यामुळे तो शासनाच्या सर्व
 सोर्या सवलती व लाभांपासून संपूर्णता वर्चित आहे अस्मानी व सुलतानी यांच्या
 दोन्ही संकट असतो भरडला जातो आहे यावर आता सर्वांचे एकमत होण्याची
 नीतात आवश्यकता आहे कारण मराठा समाजाला आर्थिक दृष्ट्या पुढे आणायचे
 असेल तर त्याच्या कृषी व्यवस्थेकडे दुर्लक्ष करून सांगणार नाही आणि हे सर्व
 समाजासह शासनांचे एक सर्वांत मोठी जबाबदारी होती. भी मराठा जातीत का

जन्मलो मी काय पाप केलं होतं का? मला आता मराठा असण्याचा मुळीच
 अभियान वाटत नाही अशी विधाने सुशिक्षित युवक वर्गातून येत असतील तर ते
 सापेक्ष वचन बाब आहे याचे देखील अवधान असले पाहिजे महाराष्ट्रातून लोकसंघाने
 35 प्रतिशत असलेला समाज व त्यातील 30 प्रतिशत समाज मागील तीन दशकापासून
 मागासला जात असेल उपेक्षित वंचित राहत असेल तर या सापेक्ष वचन बाबीका
 उद्रेक आहे वास्तविकता नाकारता येत नाही जेहा जेहा या संदर्भात आयोग
 नेमण्यात आले तेहा तेहा सर्व आयोगाने आर्थिक निकषावर आधारित समाज
 घटकांना आरक्षण देण्यात यावे असे शासनाकडे शिफारशी केल्या आहेत तेहा
 केवळ सामाजिकच हक्कात यावेत अशा शासनाच्या शिफारशी केलेल्या नाहीत
 केवळ मागास नाहीत हाच निकस आता मराठा समाजाला लागू पडत नाही कारण
 तो समाज आर्थिक दृष्ट्या विष्ण अवस्थेत आहे तो नकीच मागास प्रवर्गात
 मिळतो अशी एक सरळ सोपी परिभाषा यांच्या निमित्ताने होते आहे मराठा क्रांती
 मोर्चाच्या निमित्ताने मराठा समाजातील अस्वस्थता व वास्तवता काय समाजापुढे
 प्रचंड प्रमाणामध्ये योग्य पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला केलेला आहे मराठा
 समाजाची ऐतिहासिक पार्श्वभूमी आज फारशी वाटचाल तर बधितली तर राजकीय
 पातळीवर सामाजिक पातळीवर त्यांचा बदल योग्य होत गेले समाचार घेतलेला
 आहे राज्यातील काही शंभरसब्बाशे मराठा घराण्याकडे सत्ता संपत्ती प्रतिष्ठा एकवटलेली
 आहे पण बहुसंख्य मराठा समाज अशिक्षित बेरोजगार नोकरी शिक्षणापासून वंचित
 आहे कुडाच्या मातीच्या घरात राहणारा हा समाज दारिद्यात खितपत आहे मराठा
 म्हणून त्याला मोठेपणा वाटलं तरी जीवनमान दलिता पेक्षा वेगळे नाही त्याला
 गावात काय तर जातीतही पत नसते त्यांच्याकडे शेती आहे आणि संपन्न असाही
 वर्ग थोड्या परंतु या उलट अडीच तीन एकरांच्या अल्पभूधारक कोरडवाहू शेतकऱ्यांची
 संख्या प्रचंड मोठी आहे सातबारे तोडून त्यांच्या जमिनीचा आकार अधिकाधिक
 संकुचित होत चालेल आहे शिवाय जागतिकीकरणाच्या विवेचन तो भरडत चालेल
 शेतीमालाला भाव नाही व्यसनाधीनता कर्जबाजारीपणा मराठा समाजात खोट्या
 प्रतिष्ठापाई कर्ज काढून लग्न करतो प्रसंगी आहे ते जमीन विकून मोठ्या डामडोल
 करणे हे समाजाचे एक मोठी समस्या हा खोटा मोठेपणा अजूनही तसाच आहे मग
 कर्जाच्या तगात्याने तो आत्महत्या करतो यामध्ये भूमिहीन शेतमजूर आपलं जीवन
 कसंबसे जगतो गावात पत आणि शिवारात शेत नसते की आत्महत्या करनार नाही
 तर काय करणार कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ आवर्षण आणि
 पुरजन्य परिस्थितीने सर्व पीक वाहून जाते परंतु आज राज्यात आत्महत्या करणार्या
 शेतकऱ्यांमध्ये मराठा शेतकऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे बेताच्या आर्थिक स्थितीमुळे

तीव्हन परवडत नाही आणि शिक्षण घेऊनही तरी नोकच्यांच्या स्पर्धा करण्याची ताकद त्यांच्यामध्ये नसल्याने बेकारीचे प्रमाण हे मोठे आहे म्हणून शिक्षण आणि नोकच्यांमध्ये राखीव जागा मिळत अशा प्रकारचा व्यक्तीवर मराठा तरुण करत असतात या असंतोषाचे प्रगती करणे म्हणजे मोठ्या प्रमाणावर होत असलेले महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाची मागणी आहे मराठा हात मागणी करणार हा गरीब आहे आणि एकदम तो बहुजन मराठा अशा गरीब कुटुंबातील आहे आणि गरीब आहे आणि जगणासाठी जगण्यासाठी काही करण्यास तयार असतो अगदी मरायलाही तो तो आरक्षणासाठी मराठा समाजाच्या वागण्यातील संस्कृती पासूनही फार तयार आहे म्हणूनच तो मराठा समाजाच्या वागण्यातील संस्कृती पासूनही फार घावता खोट्या प्रतिष्ठेमध्ये जगणारा एक वर्ग म्हणून आहे समाजातील सर्व घावता खोट्या प्रतिष्ठापाई आपल्या जे अलुतेदार बलुतेदार यांना सर्वांना मदत करणे त्याचबरोबर त्यांच्यासाठी आपल्या आहे त्यांच्यामध्ये मागेपुढे न विचार करता तो खर्च करणे आणि खोट्या प्रतिष्ठापाई मोठे मोठे समारंभाचे वाढदिवसाचे लग्न यांचं आयोजन करणे आणि कुठलंही आर्थिक तारतम्य यांचा विचार न करता भविष्याचे चिंता न करता आहे ते जसं विवंचनेतून तो पूर्ण रसा तळाला गेलेला आहे आज महाराष्ट्रामध्ये खच्या अर्थाने आरक्षणाची ही लढाई अण्णासाहेब पाटील यांचे नेतृत्वाने सुरु झालेली असली तरी आज मोठ्या प्रमाणावर तरुणाने व्यवस्थेमध्ये आरक्षण मागणी सुरु केलेला आहे यांच्ये अण्णासाहेब पाटील यांनीही तत्कालीन परिस्थितीमध्ये आरक्षण न मिळाल्यामुळे 44 खतऱ्यांची गोळी झाडून बलिदान दिलेली आहे तरीदेखील आज जवळजवळ तरुणाने आरक्षणासंदर्भामध्ये आज आपला जीव गमावलेला आहे 2009-10 पासून मागआरक्षण मागण्याची तीव्रता ही वाढतच चाललेली आहे याच्या पाठीमागचे मुख्य कारण म्हणजे ने मराठा समाजामध्ये बेरोजगारी आणि आर्थिक दृष्ट्या मुख्य कारण म्हणजे कोणीही श्रीमंत राजकारणी नव्हता तर झोपडीमधील उपेक्षित शिक्षणापासून वैचित असलेले खर्च्या अर्थाने अल्पभूधारक शेतकरी असा वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये या मोर्चामध्ये सामील झाला होता कधी न बाहेर पडणारे मराठा समाजातील स्त्री ही आपल्या भविष्यासाठी या मोर्चामध्ये सहकुटुंब सहपरिवार असं सामील झाले कुठल्या प्रकारची ही सार्वजनिक संपत्तीचे नासधुस न करता लाखोंचे मोर्चे जगला शांतता व आपल्या सामंजस्याचे दाखले देत होते यामध्ये त्यांचे एकच मागणं होतं की आपला आमचा सामाजिक हक्क मिळाला पाहिजे आणि कुठेतरीही आरक्षणाच्या

माध्यमातून वाटायला आलेलं दुःख आणि आपलं पोरण्या कुठेतरी शिकण क्षेत्राच्ये
 नोकरीला लागेल या आश्वासना प्रति जागरूकता या लोकांनी दाखवून मौक्या
 प्रमाणावर व्यवस्थेभद्रे मराठा आरक्षणाची मागणी रेट्रॉन धरणी आहे याच्ये
 आणखी एक ठिणगी म्हणजे जालना आंतर सगटी येथील श्री मनोज जगांगे यांच्या
 नेतृत्वाखालील आमरण उपोषण या उपोषणालांची दखल शासनाला घ्यावे लागलेली
 आहे जवळजवळ जालन्या जिल्ह्यातील तेरा गावांनी संपूर्ण कुटुंबासह आंतर यगांगे
 या ठिकाणी आमरण उपोषण व ठिया आंदोलन सुरु केलेले होने तसेच 123
 गावांनी यास पाठींबा दशविता होता दरम्यानच्या काळामध्ये या आंदोलनाकर लाई
 चार्ज शासन स्तरावरून करण्यात आलेला आहे त्याचे एवढे प्रचंड पडसाद गज्यभर
 उमटले की अजून पुन्हा मराठा समाजा आरक्षणासाठी पेट्रॉन उठलेला आहे आंतर
 सराटी मनोजजरांगे पाटील या आंदोलनाचे मुख्य उपोषण शासन स्तरावरून मोडील
 काढण्याचा प्रयत्न केला गेला आहे पण या लाठी हल्ल्याचे पडसाद संपूर्ण गज्यभर
 पसरले जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार
 नाही या ठाम भूमिकेवर आंतरसराटी येथील युवक मनोज जरांगे आहेत यांच्या
 विचारातून प्रेरित होऊन महाराष्ट्रभर आणि विशेषता मराठवाड्यामध्ये गावोगाव
 रस्त्या रस्त्यावर समाज उत्सून संबंधित घटनेचा निषेध करत होता याच परिस्थितीच्या
 पार्श्वभूमीवर आज गावोगाव साखळी उपोषणाचा आयोजन करण्यात आलेले आहे
 विशेषता मराठवाड्यातील गावागावांमधून स्त्रिया मुली मुले तरुण या साखळी
 उपोषणासाठी आपला वेळ देत आहेत दरम्यान सरकारने मराठा आरक्षण संदर्भामध्ये
 मराठा समाज मागास असल्याचे प्रमाणपत्र देण्याचं आश्वासन दिलेले आहे तरी
 तरीपण मराठा समाजाच्या मागण्या ह्या महाराष्ट्रातील पूर्ण सरसकट समाजाला
 कुणबी असल्याचे प्रमाणपत्र द्या ही मागणी सरकार समोर ठेवण्यात आलेली आहे
 मुख्य अशा पाच मागण्या या आंदोलनाच्या दृष्टिकोनातून सरकार समोर ठेवण्यात
 आलेले आहेत 1) महाराष्ट्रातील मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे 2)
 महाराष्ट्र आरक्षणा दरम्यान जेवढे तरुणावर गुन्हे दाखल झाले आहेत तेवढे सगळे
 गुन्हे मागे घेतले जावेत 3) लाठी हल्ल्यांच्या दरम्यान जे अधिकारी दोषी आहेत
 त्यांचे निलंबन करा 4) उपोषण सोडवण्यासाठी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री
 आणि मंत्रिमंडळ तसेच छत्रपती उदयनराजे भोसले छत्रपती संभाजीराजे भोसले हे
 आले पाहिजेत 5) मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणजे सरकार हे सगळं आम्हाला लेखी
 हवं वेळेची मर्यादा घालून दिलेली आहे एक महिन्याची त्या वेळेचे पालन करावे
 दरम्यान सरकारने ह्या मागण्या मान्य केल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी आपले
 आमरण उपोषण सोडले आहे पण राज्यामध्ये बरेच ठिकाणी अजूनही साखळी

उपेषण पायीवरी दिंड्या चालू आहेत मराठा आरक्षणाचा वाढता दबाव पाहता हा मुंदा राज्य सरकारने टास्क फोर्स वर घेतलेला आहे दरम्यान एक महिन्याने सरकार काय निर्णय देईल याकडे महाराष्ट्रातील मराठा समाज लक्ष देऊन आहे.

निष्कर्ष : महाराष्ट्रातील मराठा आरक्षण मागणी आणि वास्तविकता या शोध प्रबंधाद्वारे मराठा समाजातील विशेषता मराठवाड्यातील मराठा समाजाची अवस्था द्यनीय आहे मराठा आरक्षण संदर्भामध्ये बन्याच वेळा मराठा समाजातील कारखानदार संस्थाचालक तसेच राजकारणामध्ये आमदार खासदार मंत्री आत्तापर्यंत झालेले पुऱ्यमंत्री त्यांच्या सर्व काही लोक सत्तेमध्ये असताना यांना आरक्षण कशासाठी हवे आहे हा एक मोठ्या प्रमाणावर गैरसमज गैर मराठ्यांमध्ये निर्माण झालेला आहे पण वास्तविक पाहता मराठ्याचे दोन गट पडतात एक प्रस्थापित मराठा जो कारखानदार संस्थाचालक आणि राजकारण या गटात मोडतो यामध्ये काही टक्के लोकांकडे प्रचंड संपत्ती आहे तर दुसरीकडे विस्थापित मराठा जो ख्या अर्थने ग्रामीण भागामध्ये भूमिहीन अल्पभूधारक किंवा कोरडवाहू शेती करणारा शेत मजूर आहे एकीकडे मराठा श्रीमंत म्हणून आरक्षणापासून वंचित आहे तर दुसरीकडे हा ग्रामीण भागातला मेटाकुटीला आलेला मराठा मात्र आपल्या न्याय हक्कासाठी आपले सर्वस्व पणाला लावताना दिसून येतो आणि सहाजिकच शिक्षणामध्ये सोयी सुविधा शिक्षणामध्ये सवलती तसेच आर्थिक विवंचना या दुष्टचक्रामध्ये सापडलेला हा शेतकरी कामगार कष्टकरी मराठा मोठ्या प्रमाणावर आरक्षणाची मागणी करताना दिसत आहे मा.म. देशमुख यांच्या मते श्रीमंत मराठ्यांचे बाबतीत उदाहरण देतात एखादे हिरे जडी मोती याने भरलेले भांडे आहे जो वरच्या बाजूला एक थर फक्त हिरे मोती यांनी भरलेले आहे आणि खाली मात्र पूर्ण माती रेती मुरुम खडे भरलेले आहेत सांगायचा उद्देश काही टक्के लोक समाजातील श्रीमंत कारखानदार संस्थाचालक आहेत तर 90 प्रतिशत समाज हा मागास वर्गीय आहे आणि आज जो मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रात उद्रेक दिसून येतो तो या मराठ्यांचा आहे हे सत्य स्वीकारावे लागेल.

संदर्भ

1. खडेकर पुरुषोत्तम-मराठा आरक्षण-जिजाई प्रकाशन पुणे.
2. मराठा आरक्षणाचे क्रूर राजकारण श्रीमंत शिवाजी कोकाटे
3. शाहू महाराजांचे आरक्षण धोरण व समाज स्थिती-प्रा. सुरेश चौथईवाले
4. मराठा समाजाची आर्थिक स्थिती-डॉ. राधाकिशन होगे डॉ. विकास सुकाळे
5. कुणदी मराठा दशा आणि दिशा प्रा.मा.म. देशमुख, दै लोकसत्ता, दै महाराष्ट्र टाईम्स, लोकराज्य मासिक.